

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक २१ डिसेंबर, २०१५ / अग्रहायण ३०, १९३७ (शके)

- | | |
|--|-----------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण,
उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी
भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,
अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | |
| (३) पर्यावरण मंत्री | |
| (४) पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | |

प्रश्नांची एकूण संख्या - ९०

पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्याबाबत

- (१) * १२६४९ अॅड.जयदेव गायकवाड : दिनांक ३० जुलै, २०१५ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक १ मधील प्रश्न क्रमांक २३२७ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी पाच वर्षापूर्वी दहा कोटी खर्च करून सॅप यंत्रणा खरेदी करण्यात आली असून सदर यंत्रणेचा वापर करण्यात येत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर यंत्रणेचा वापर करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी खरेदी करण्यात आलेली सॅप यंत्रणा वापरण्यासाठी अद्ययावत करणे आवश्यक असून याबाबत कार्यवाही सुरु आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्यावतीने अकोला येथे घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाबाबत

(२) * ११४२६ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्यावतीने अकोला येथे घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या परिक्षेदरम्यान एका परिक्षा केंद्रावर आधी चुकीची प्रश्नपत्रिका आणि नंतर दोनदा चुकीच्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे १८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे अंशतः खरे आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी निवडलेला विषय JOU १०२ ऐवजी JOU १०४ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्याची बाब लगेच लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांना JOU १०२ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे वाटप करून पेपर लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्या दरम्यान वाया गेलेला वेळ अधिक वेळ देऊन भरून देण्यात आलेला आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्रातील वजन मापे दुरुस्तक, उत्पादक व विक्रेते यांच्या मागण्यांबाबत

(३) * १२३२१ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये : तारांकित प्रश्न क्रमांक ५६६५ ला दिनांक १९ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्रातील वजन मापे दुरुस्तक, उत्पादक व विक्रेते यांनी त्यांच्या मागण्यांसाठी दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत,

(३) तसेच सदर मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

(२) आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

अ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार वजने मापे दुरुस्तक यांना उपयोगकर्त्यांच्यावतीने पडताळणी शुल्क जमा करण्यास परवानगी द्यावी.

ब) वजन-मापे उत्पादक यांचे रद्द केलेले परवाने त्वरीत नुतनीकरण करून त्यांचा उपजिविकेचा प्रश्न सोडवावा.

क) नियंत्रक, वैध मापन शास्त्र यांनी विधीमंडळाचा चुकीचा शब्द वापरून केलेल्या अवमानाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी.

ड) विना परवाना रिक्षा मीटर दुरुस्त करणाऱ्या दुरुस्तकांवर कायदेशीर कारवाई करावी व शासकीय प्रमाणपत्र छापणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी.

इ) रिक्षा टॅक्सी मीटर पडताळणीचे काम काही मोजक्याच संस्थांना दिले आहे, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी.

ई) रिक्षा/टॅक्सी चालकांचे बेकायदेशीररित्या वसूल केलेले अतिरिक्त रु. ५० त्यांना परत करावे.

फ) मुंबई मध्ये बंद असलेले निरीक्षक कार्यालय नियमित सुरु करून वजने मापे पडताळणीच्या कामाला सुरुवात करावी.

(३) आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

- अ) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २२.१०.२०१४ व दि. २७.१०.२०१४ ची परिपत्रके रद्द केल्याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 - ब) ज्या परवानाधारकांचे परवाने रद्द केले आहेत त्यापैकी ज्यांनी अपील दाखल केले आहे त्यावर नियमानुसार कार्यवाही सुरु आहे.
 - क) तत्कालीन नियंत्रक, वैधमापनशास्त्रांची गृह विभागाच्या दिनांक ०३.१०.२०१५ च्या आदेशान्वये बदली करण्यात आली आहे.
 - ड) रिक्षा, टॅक्सी मीटर विनापरवाना दुरुस्ती होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले नाही. एनआयसीकडून तयार करून घेतलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून वैध मापन शास्त्र अधिकाऱ्यांमार्फत रिक्शा/टॅक्सी पडताळणी प्रमाणपत्रे तयार करण्यात येतात.
 - इ) रिक्षा / टॅक्सी मीटर दुरुस्तीसाठी परवाने नियमातील तरतुदीनुसार देण्यात आले आहेत.
 - ई) रिक्षा टॅक्सी मीटरच्या पडताळणी व मुद्रांकनासाठी महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११ मधील तरतुदीनुसार शुल्क आकारण्यात आले असल्यामुळे रु. ५० परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
 - फ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी PIL No. १५०/२०१२ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार रिक्षा व टॅक्सी मीटर पडताळणीचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक होते, सबब, उपलब्ध असलेल्या संपुर्ण मनुष्यबळाचा उपयोग करून सदर काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे फेरपडताळणी व मुद्रांकनाच्या कामावर थोडाफार परिणाम झाला. परंतु, सदर काम आता नियमितपणे सुरु झालेले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात नॅशनल अॅसेसमेंट व अॅक्रिएशन कौन्सिल (नॅक) कडून मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालये व विद्यापीठांवर कारवाई करण्याबाबत

(४) * ११२०८ श्री.अनंत गाडगीळ : तारांकित प्रश्न क्रमांक ८१११ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नॅशनल अॅसेसमेंट व अॅक्रिएशन कौन्सिल (नॅक) कडून मुल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालये व विद्यापीठांवर उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे, तसेच अनुदानही बंद करण्याचे आदेशही शिक्षण संचालनालयाने सर्व अकृषी विद्यापीठांना दिले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नॅककडून मुल्यांकन करून घेण्यास टाळाटाळ करणारी विद्यापीठे व महाविद्यालये यांच्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे अंशतः खरे आहे.

अकृषि विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयांचे मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करणेबाबत तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या दिनांक २९-०१-२०१५ च्या पब्लिक नोटीसीद्वारे दिलेल्या सूचना उच्च शिक्षण संचालनालयाने दिनांक १६-०७-२०१५ च्या पत्रान्वये सर्व अकृषि विद्यापीठांना कळविलेल्या आहेत.

(२) याबाबत संचालक, उच्च शिक्षण यांनी दि. १२/१०/२०१५ च्या पत्रान्वये आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठातील रिक्त पदे असल्याबाबत

(५) * ११८०५ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी/कर्मचारी वर्ग १ ते ४ मधील मंजूर असलेल्या पदांपैकी ३२५ रिक्त पदे आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकांची ७७ रिक्त पदे आहेत तसेच ४५ विभागांपैकी १० विभागात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एक शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(३) मराठवाडा विद्यापीठामध्ये सी.ए.एस.अंतर्गत मागील पाच वर्षांपासून पदोन्नती दिली नाही, हे खरे आहे काय,

(४) तसेच, विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली असून दहा बाय दहाच्या खोली मध्ये दहा विद्यार्थ्यांनीना प्रवेश दिला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वर्ग १ ते ४ मधील एकूण शिक्षकेत्तर २३८ पदे व ६६ शिक्षकीय पदे रिक्त आहेत.

(२) हे खरे नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास मंजूर असलेल्या एकूण २५९ शिक्षकीय पदांपैकी ६६ पदे रिक्त आहेत. वेळोवेळी शैक्षणिक कार्यभार / अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता अंशदायी, व्हिजिटिंग इ. शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे.

(३) हे खरे नाही.

(४) हे खरे नाही.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्रलंबित
 प्रकरणांबाबत व गैरकारभाराबाबत**

(६) * १२६१८ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कामकाजाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे व शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांचेकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची / निवेदनांची दखल घेऊन शासनाने व शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली आहे,
- (३) टप्पा अनुदान मंजूरी आदेशाची, अनुकंपाधारकांच्या समायोजनाची, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदाच्या मान्यतेची, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची व अन्य स्वरूपाची किती प्रकरणे माहे सप्टेंबर, २०१५ अखेर प्रलंबित आहेत,
- (४) असल्यास, १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रकरणे निकाली न काढता प्रलंबित ठेवण्याची कारणे काय आहेत,
- (५) सदर प्रकरणे जाणीवपूर्वक व अपेक्षेने प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे,
- (६) नसल्यास, अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, विविध पत्रावर कार्यवाही सुरु आहे.

(३) सप्टेंबर, २०१५ अखेर टप्पा अनुदान, अनुकंपाधारक समायोजन, मुख्याध्यापक मंजूरी, पर्यवेक्षक मंजूरी, वैद्यकीय देयके अशी एकूण ९८ प्रकरणे प्रलंबित आहेत, अनुकंपाधारकांची प्रकरणे वगळता इतर प्रकरणे निकाली काढली आहेत.

(४) प्रकरणाबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून माहिती घेण्यात येत असून माहिती प्राप्त झाल्या प्रकरणी प्रकरणे काढण्यात येत आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालये येथे रिक्त पदे असल्याबाबत

(७) * ११०५६ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व रुग्णालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो हॉस्पिटल) येथे असलेल्या जनरल नर्सिंग स्कूल मधील प्राचार्य, उपप्राचार्याची रिक्त पदे आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अशंत: खरे आहे.

तथापि, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील परिचर्या महाविद्यालयात बेसिक बी.एस्सी. (न.) हा ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकानुसार सदर महाविद्यालयात नव्याने प्राध्यापक-नि-प्राचार्य व प्राध्यापक-नि-उपप्राचार्य या संवर्गातील पदे नव्याने निर्माण करण्यात आली असून सदर पदांचे सेवा प्रवेश नियम नसल्यामुळे सदर पदे लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रातून वगळून त्या पदावर सध्या कार्यरत असलेल्या पाठ्यनिर्देशकामधून भरण्याबाबतचा यथायोग्य प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरीता सादर करण्यात आलेला आहे.

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील परिचर्या प्रशिक्षण संस्था मध्ये जी.एन.एम. हा ३ वर्ष ६ महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. सदर परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य व उपप्राचार्य पदे मंजूर नसल्यामुळे अन्य इतर शा.वै.म. व रु.तील परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सदरची पदे अद्याप निर्माण न केल्यामुळे या समान अशा एकूण ३ परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य व उपप्राचार्य या संवर्गातील पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळेतील वाढीव पदांच्या मान्यतेबाबत

(८) * १२७२९ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७६७३ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळेमधील वाढीव पदांना सन २००२ व उच्च माध्यमिक शाळेतील वाढीव पदांना सन २०११-१२ पासून आतापर्यंत मान्यता दिल्या नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त वाढीव पदांना मान्यता देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय हे खरे आहे.

(२), (३) व (४) राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमधील सन २००१-२००८ या कालावधीतील वाढीव पदांबाबतची तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील सन २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांबाबतची माहिती क्षेत्रिय कार्यालयाकडून मागविण्यात आलेली आहे.

राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयास अनुदान देणेबाबत

(९) * १२४५५ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश

चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयास अनुदान देणेबाबत शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने केलेल्या कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) सदर प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदान पात्र शाळांना आरटीनुसार १०० टक्के अनुदान देण्याबाबत

(१०) * १२३८८ श्री.कपिल पाटील, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय

शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मूल्यांकनात आणि अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आरटीनुसार १०० टक्के अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही शिक्षकांना वेतन मिळालेले नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर संस्थांना वेळेवर अनुदान आणि शिक्षकांना पगार मिळणेबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) शासन निर्णय दिनांक १५ नोव्हेंबर, २०११ व दिनांक १६ जुलै, २०१३ नुसार मुल्यांकनाचे निकष विहित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार निधीच्या उपलब्धतेनुसार मूल्यांकनात पात्र ठरतील शाळांना, त्या ज्यावर्षी मूल्यांकनात पात्र ठरतील त्या वर्षी २० टक्के, त्यापुढील प्रत्येक वर्षी ४० टक्के, ६० टक्के, ८० टक्के व १०० टक्के या प्रमाणात अनुदान अनुज्ञेय करण्याचे सुत्र निश्चित करण्यात आलेले आहे.

(२) व (३) विहित निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना निधीच्या उपलब्धतेनुसार वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नरपड (ता.डहाणू, जि.पालघर) येथील अनिवृद्ध बचत गटाकडून चालविण्यात येणाऱ्या रास्त भाव धान्य रेशनिंग दुकानात होत असलेला अपहार

(११) * १२०६९ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.राहुल नार्वेकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नरपड (ता.डहाणू, जि.पालघर) येथील अनिवृद्ध बचत गटाकडून चालविण्यात येणाऱ्या रास्त भाव धान्य रेशनिंग दुकानात धान्याचा अपहार होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्थानिक ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडे अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित दुकानदारांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१), (२) व (३) सदर प्रकरणी दैनिक सामना वृत्तपत्रात दिनांक १४ सप्टेंबर, २०१५ रोजी बातमी प्रसिध्द झाली होती, सदर बातमीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, अनिरुध्द महिला बचत गट यांच्या विरुध्द शिधापत्रिकाधारकांनी व ग्रामस्थांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध पाणी पुरवठा योजना मोडकळीस आलेल्या असून करोडो रुपयांची यंत्रणा, मालमत्ता धुळखात पडल्याबाबत

(१२) * ११३६१ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे विविध पाणी पुरवठा योजना मोडकळीस आलेल्या असून करोडो रुपयांची यंत्रणा, मालमत्ता अक्षरशः बेवारस अवस्थेत धुळ खात पडल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाणीपुरवठा पाईप लाईन अतिशय निकृष्ट दर्जाच्या झाल्यामुळे त्या जागोजागी फुटणे, पाणी गळती, पुरेसे पाणी न मिळणे किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी देऊन भरमसाठ पाणीपट्टी देयक आकारण्याचे प्रकार जीवन प्राधिकरणाच्या कारभारातून निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती दोषी आढळून येणाऱ्या संबंधितांवर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) व (२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळाबाह्य मुलांना
शाळेच्या प्रवाहात आणण्याबाबत**

(१३) * १२२२८ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.राजेंद्र जैन, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अनिल भोसले : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सुमारे सात हजार मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिनांक ५ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सदर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घेणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दिनांक ४ जुलै, २०१५ रोजी झालेल्या सर्वेक्षणात १०,३०६ शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) शाळाबाह्य बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आधारकार्ड काढून इतर विद्यार्थ्यांबरोबर वयानुरूप नजीकच्या शाळेत दाखल करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याबाबत

(१४) * ११९३७ श्री.विजय उर्फ भाई गिरकर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील नववी व दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनामार्फत पुरविण्यात येणारी पाठ्यपुस्तके सहामाही परीक्षा तोंडावर आली असतानाही मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दरवर्षी ही पुस्तके जून महिन्यात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, संबंधितांवर शासन काय कारवाई करणार आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) शैक्षणिक वर्ष सन २०१५-१६ मध्ये पुस्तकपेढी योजनेतर्गत इ. ९ वी ची पुस्तके उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना तात्काळ वितरीत करण्यात आली आहेत.

(२) होय.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अतिदक्षता विभाग
 बांधण्याचा घेतलेला निर्णय**

(१५) * ११०३९ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया :

सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तीन नवीन ICU बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर निर्णय केव्हा घेण्यात आला व निर्णयानुसार काम सुरु न होण्याची कारणे काय आहेत,
 (३) असल्यास, विलंबामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे काय तसेच, बांधकामास उशिर करणा-या संबंधितांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) शासन निर्णय क्र.जीएमएन-२०१०/प्र.क्र.३०९/१०/प्रशा-१, दि.१२/०१/२०११ अन्वये याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तदनंतर सदर बांधकामासाठी जागा निश्चित करणे, जागा निश्चित झाल्यावर प्रस्तावित जागेतील झाडे तोडण्यासाठी संबंधित प्राधिकाऱ्याची मान्यता घेणे या कारणामुळे सदर बांधकाम वेळेत सुरु होऊ शकले नाही. सदर कारणामुळे दरम्यानच्या कालावधीत बांधकामाच्या खर्चात वाढ झाली आहे. सबब याविषयी सुधारित प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.

पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील षटकोनी शाळांची झालेली दूरवस्था

(१६) * ११३९५ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात सर्वत्र बांधण्यात आलेल्या षटकोनी शाळांचे मॉडेल कोकणातील अतिवृष्टी होणाऱ्या क्षेत्रामध्ये अयशस्वी ठरले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पोलादपूर (जि.रायगड) तालुक्यातील सिध्देश्वर आळीतील षटकोनी शाळांची दूरवस्था झाली असून या शाळा निरुपयोगी ठरू लागल्याने सर्वशिक्षा अभियानाचा निधी विनावापर वाया जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून निधीचा योग्यप्रकारे वापर होण्याकरिता शाळांची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) नाही.

सन २००५ च्या पुरामध्ये सिध्देश्वर आळीतील षटकोनी शाळा अर्ध्यावर बुडाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ नये यासाठी ही शाळा पोलादपूर शाळा नं.१ येथे सुरु केली. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत निधी शाळा दुरुस्तीच्या आवश्यकतेनुसार वापरण्यात येतो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील १३८ शाळा बंद
होण्याच्या मार्गावर असल्याबाबत**

- (१७) * १२४२४ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील १३८ शाळा पटसंख्येच्या निकषानुसार बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आदिवासी बहुल भागातील निकष बदलून शाळा सुरु ठेवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

- (२) व (३) सन २०१४-१५ मधील संचमान्यतेनुसार अकोले तालुक्यातील १३८ शाळांपैकी ११९ शाळा सुरु असून पटसंख्या कमी झाल्याने १९ शाळा संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने बंद झालेल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार या बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे.

**शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी
राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशाबाबत**

- (१८) * १२३७६ श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.जयवंतराव जाधव, श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश नाकारणाऱ्यामध्ये पुणे शहरातील शाळा राज्यात आघाडीवर असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पुणे शहरातील शाळांची संख्या किती आहे,
 (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, सदर शाळांची मान्यता काढून घेण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

- (२) पुणे शहरातील २१ शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिलेला होता.
 (३) व (४) शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतूदीनुसार प्रवेश न देणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते.
 (५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद - बीड जिल्ह्यात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई

(१९) * १२७०६ श्री.महादेव जानकर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाड्यातील १ हजार गावे व २० मोठ्या शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, औरंगाबाद जिल्ह्यात १५३ टँकर व बीड जिल्ह्यात ५१२ टँकर सुरु असूनही जवळपास बऱ्याचशा गावांमध्ये पाणीटंचाई आहे, हे खरे आहे काय,
 (३) असल्यास, या जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होवू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः हे खरे आहे.

मराठवाड्यात दि.२३.११.२०१५ च्या साप्ताहिक टँकर अहवालानुसार ४०३ गावे व १८७ वाड्यांमध्ये ५६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

(२) दिनांक २३.११.२०१५ च्या साप्ताहिक टँकर अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्यात ८० टँकरद्वारे व बीड जिल्ह्यात १४५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.

आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतीकडून टंचाई भासत असलेल्या गावामध्ये टंचाई उपाययोजनेची मागणी होताच पंचायत समिती स्तरावरून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येते.

(३) औरंगाबाद जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ १ ऑक्टोबर, २०१५ ते ३१ डिसेंबर, २०१५ या कालावधीसाठी ३६२ गावांसाठी ४९० उपाययोजनांचा रु.६९८.४५ लक्ष खर्चाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करून मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बीड जिल्ह्यात ७७२ गावे व २९३ वाड्या/वस्त्यासाठी १३५७ उपाययोजनांचा रु.१४२२.३८ लक्ष खर्चाचा पाणी टंचाई आराखडा करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर, २०१५ ते डिसेंबर, २०१५ चा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण ७६६३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागात धान्य वाहतुकीच्या गैरव्यवस्थापनामुळे
शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याबाबत**

(२०) * ११८२७ श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : तारांकित प्रश्न क्रमांक ७४८० ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागातील धान्य वाहतुकीच्या गैरव्यवस्थापनामुळे शासनाचे कोटयवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याबाबत उप आयुक्त (पुरवठा), औरंगाबाद यांनी त्यांचा चौकशी अहवाल दिनांक ९ जुलै, २०१५ रोजी शासनास सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) धान्य वाहतुक कंत्राटदाराने कंत्राट मिळाल्यानंतर शासकीय वाहनांचा धान्य वाहतुकीसाठी वापर करून गैरव्यवहार केल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी मा.मंत्री (अन्न व नागरी पुरवठा) यांच्याकडे दिनांक २८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागातील धान्य वाहतुकीच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच, उप आयुक्त (पुरवठा), औरंगाबाद यांनी केलेल्या चौकशीतील निष्कर्ष कोणते, अहवालाच्या आधारे कारवाई करण्यास होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) उपायुक्त (पुरवठा) औरंगाबाद यांचा दि.०९ जुलै, २०१५ रोजीचा अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे.

(२) मा.विधानसभा सदस्यांचे दि. २८ सप्टेंबर, २०१५ रोजीचे निवेदन शासनास प्राप्त झालेले आहे.

(३) होय.

(४) उपआयुक्त (पुरवठा), औरंगाबाद यांच्या दि. ९ जुलै, २०१५ रोजीच्या अहवालानुसार भारतीय खाद्य निगमच्या बीड जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या बेस डेपोमध्ये मागणीनुसार अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने, ज्या डेपोमध्ये अन्नधान्य उपलब्ध होते. त्या डेपोतून जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अन्नधान्याचे वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून केले जाते. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वाहतुकीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत नाही.

मा.विधानसभा सदस्यांच्या दि. २८ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या निवेदनातील तक्रारीनुसार बीड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाम ते रास्त भाव दुकाने या दुसऱ्या टप्प्याच्या वाहतुकीची देयके मार्केटिंग फेडरेशनला तसेच नवनियुक्त वाहतूकदारास अद्याप अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाची फसवणूक झालेली नसल्याने कोणावरही कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) बीड जिल्ह्याकरिता नेमून दिलेल्या अहमदनगर बेस डेपोजवळच्या शासकीय गोदामांकरिता आवश्यक असलेले व परळी वैजनाथ बेस डेपोमधून त्या डेपोजवळच्या शासकीय गोदामा करीता आवश्यक असलेले अन्नधान्याचे नियतन देण्याबाबत भारतीय अन्न महामंडळास विनंती करण्यात यावी असे उपआयुक्त (पुरवठा), औरंगाबाद यांनी अहवालात नमूद केले आहे. मात्र, भारतीय अन्न महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी सदर मागणीनुसार नियतन उपलब्ध करून दिले नसल्याने जास्त अंतराची वाहतूक झाली असून त्यामध्ये कोणतेही गैरव्यवस्थापन झाल्याचे दिसून येत नाही.

बीड जिल्ह्यामध्ये सुधारीत धान्य वितरण पध्दतीनुसार दोन्ही टप्प्यातील धान्य वाहतूक कार्यान्वीत झाली नसल्याबाबत शासनास अवगत न केल्याकारणाने तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांची तत्काळ बदली करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यासाठी प्रारूप दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाला देण्यात आल्या आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना विकास आराखडा तयार करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत

(२१) * १२६६१ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५९३ ला दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये मुलभूत सुविधांपैकी बहुतांश सुविधा उपलब्ध नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी विकास आराखडा तयार केलेला नाही व मुलभूत सुविधा नाहीत, अशा शाळांची सुरु असलेली चौकशी पूर्ण होऊनही चौकशी अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे काय, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त चौकशी अहवालातील सर्वसाधारण निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, राज्यात खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित मराठी शाळांसाठी असलेले मुलभूत सुविधांच्या सक्तीचे धोरण सर्वच नगरपालिका/महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांसाठी समान असणेच्या दृष्टीने तसेच उक्त नियमांचे उल्लंघन करणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ नुसार कार्यवाही करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**माहिम (मुंबई) येथील खाडीजवळ असलेल्या किल्ल्याची
झालेली दूरवस्था**

(२२) * ११३०१ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहिम (मुंबई) येथील खाडीजवळ असलेल्या किल्ल्याला सध्या सभोवतालच्या झोपडपट्ट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणामुळे व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे दूरवस्था झाली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) माहिम किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. तथापि, सदर किल्ल्याची जागा कस्टम विभागाची असून जागा अद्यापही राज्य शासनाच्या ताब्यात नाही. किल्ल्यामध्ये असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविणे तसेच सदर किल्ला राज्य शासनाच्या ताब्यात घेणे याकरीता मा.मंत्री (सां.का.) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७.१०.२०१५ रोजी नगरविकास विभाग, कस्टम विभाग, जिल्हाधिकारी, मुंबई, मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत सर्व विभागांनी समन्वय साधून सदर किल्ला राज्य शासनाच्या ताब्यात घेवून किल्ल्यावरील अतिक्रमण हटवून किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्याचे ठरले.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

घाटंजी (जि.यवतमाळ) तालुक्यात शालेय पोषण आहाराचा निकृष्ट प्रतीचा धान्य पुरवठा करण्यात येत असल्याबाबत

(२३) * १२२६७ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.अब्दुलाखान दुर्राणी : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घाटंजी (जि.यवतमाळ) तालुक्यात शालेय पोषण आहाराचा निकृष्ट प्रतीचा पुरवठा करण्यात येत असल्याचे माहे जुलै, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर निकृष्ट प्रतीचा धान्य पुरवठा करण्याच्या जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याबाबत तसेच उत्कृष्ट प्रतीचा शालेय पोषण आहाराचा (धान्याचा) पुरवठा करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची रिक्त पदे असल्याबाबत

(२४) * १२०८० श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.राजेंद्र जैन, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व शासकीय, स्वायत्त, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया संपली असून यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ६६ हजार जागा रिक्त असून यापैकी शासकीय महाविद्यालयातील किती जागा रिक्त आहेत,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,
- (३) सदरील जागा रिक्त राहण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

राज्यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांची संख्या ६४६२५ एवढी असून त्यापैकी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११३ जागा रिक्त आहेत.

(२) नाही.

(३) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा या प्रवेशोच्छुक उमेदवारांपेक्षा जास्त आहेत.

निवळी (जि.रत्नागिरी) येथील जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांकडून पोषण आहारासाठी पैसे आकारल्याबाबत

(२५) * १२८४१ श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निवळी (जि.रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार प्रकरणी प्रती विद्यार्थी रुपये ५० घेत असल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शालेय पोषण आहारासाठी प्रती विद्यार्थी रुपये ५० घेणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अशी बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने चौकशी केली असता शाळेचे वीज देयक भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने पालक व ग्रामस्थांकडून स्वेच्छेने निधी जमा करण्यात आला होता, असे निदर्शनास आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मराठी भाषेला मा.उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा
म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव

(२६) * १२८७१ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : तारांकित प्रश्न क्रमांक ९३४० ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठी भाषेला मा.उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विचाराधीन असलेल्या उक्त प्रश्नाबाबत शासनाने निर्णय घेऊन कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय,

(२) प्रस्तुत प्रकरणी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आदिवासी मुलांना इंग्रजीसह दर्जेदार शिक्षण देणा-या
मॉडेल स्कूलला निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(२७) * १२९३० श्री.माणिकराव ठाकरे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आदिवासी मुलांना इंग्रजीसह दर्जेदार शिक्षण देणा-या मॉडेल स्कूलला निधी नसल्याचे कारण देत शासनाने बंद केल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या मॉडेल स्कूल पुन्हा सुरू करून आदिवासी मुलांना बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) केंद्र शासनाने मॉडेल स्कूल योजना बंद केल्यामुळे चालू वर्षात (२०१५-१६) मध्ये सदर योजना बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेले जन-आंदोलन यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ५ गटामधील मॉडेल स्कूल सुरु ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आदिवासी बहूल जिल्ह्यातील मॉडेल स्कूल आदिवासी विकास विभागामार्फत सुरु ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील पाठपुस्तकांच्या छपाईची करोडो रुपयांची कामे
 परराज्यातील मुद्रकांना देण्यात आल्याबाबत**

(२८) * १२९७५ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्रात जवळपास ४०० नोंदणीकृत मुद्रण व्यावसायिक असून मुद्रण व्यावसायिक प्रचंड मंदीला तोंड देत असतानाच राज्यातील पाठपुस्तकांच्या छपाईची करोडो रुपयांची कामे परराज्यातील मुद्रकांना देण्यात येत आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच मुंबई मुद्रक संघाने दिनांक ७ जुलै, २०१५ रोजी त्यासुमारास महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तक छपाईचे काम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवण्याची विनंती करणारे निवेदन मा.शालेय शिक्षण मंत्री यांना सादर केलेले असून त्याच्या प्रती मा.उद्योग मंत्री व मा.मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके राज्यापेक्षा राज्याबाहेरून छापून घेण्यात येत असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आल्याने मुंबई मुद्रक संघाने मा.शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन ७५ टक्के काम राज्यातील छपाई व्यावसायिकांना देण्याचे आश्वासन मिळविले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, गतवर्षी १५९ मुद्रकांपैकी ९५ मुद्रक हे राज्यातील होते, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, राज्यातील मुद्रण व्यवसाय व मुद्रक आणि त्यांचे कामगार यांना सध्याच्या विदारक परिस्थितीतून वाचविण्यासाठी पाठ्यपुस्तक छपाईचे काम राज्यातील मुद्रकांना मिळण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन २००४-०५ पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी अखिल भारतीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्यात येते.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) सन २०१४-१५ मध्ये राबविलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या एकूण १५९ मुद्रकांपैकी सुमारे १४४ मुद्रकांनी पाठ्यपुस्तके छपाईची कामे केली असून त्यापैकी ९२ मुद्रक हे राज्यातील असून उर्वरित ५२ मुद्रक हे राज्याबाहेरील होते.

(५) व (६) सन २०१५-१६ मध्ये राबवावयाच्या निविदा प्रक्रियेमध्ये जे मुद्रक सर्व प्रकारच्या गुणवत्तेचे निकष पाळून छपाईचे काम वेळेत पूर्ण करण्याची हमी देतील अशा स्थानिक मुद्रकांना छपाईचे काम देताना ८०% छपाई-बांधणीचे काम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

**पुणे येथे भांडवली उद्योजक आणि कंपनीच्या साठेबाजीमुळे
बाजारात डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याबाबत**

(२९) * १३००९ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे भांडवली उद्योजक आणि कंपनीच्या साठेबाजीमुळे बाजारात डाळींचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डाळींची साठेबाजी करणाऱ्यांची शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली पाणीटंचाई

(३०) * १३०२३ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या विविध भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असतांना मराठवाडा अजून कोरडा असल्यामुळे तेथील ८५४ गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मराठवाड्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) दिनांक ३.८.२०१५ च्या सप्ताहिक टॅकर अहवालानुसार औरंगाबाद विभागात ८५४ गावे व ४४४ वाड्यांमध्ये एकूण ११४९ टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु होता. ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना घेण्यासाठी दिनांक ३०.०९.२०१५ पर्यंत टंचाई कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याअंतर्गत पाणीटंचाई अंतर्गत आवश्यक त्या उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी औरंगाबाद विभागास ऑक्टोबर, २०१५ अखेर रु.१८१.८४ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथे नर्सिंगच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या गुणांच्या नियमात
विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती न देता बदल करण्यात आल्याबाबत**

(३१) * १३२४४ श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे नर्सिंगच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या गुणांच्या नियमात
विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती न देता बदल करण्यात आले त्यामुळे अनेक
विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तसेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठाने पूर्वसुचना न देता हा नियम लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष
पसरल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे
आहे काय,

(२) तसेच राज्यातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी
विद्यापीठाने उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची संधी उपलब्ध करून द्यावी आणि
त्याचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सकारात्मक विचार करावा अशी
मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, तदनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत
आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्ह्यात ११ तालुक्यांच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई

(३२) * १३४८४ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अकोले, श्रीरामपूर
व राहूरी तालुके वगळता उर्वरीत ११ तालुक्यांच्या गावांना माहे ऑक्टोबर, २०१५
पासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाल्याने शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, त्याची विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सन २०१५ च्या पाणी टंचाई कालावधीत ११ तालुक्यांमध्ये ५२१ टँकरद्वारे ३७७ गावे व १६५५ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागला.

दिनांक २३.११.२०१५ च्या टँकर अहवालानुसार ६७ गावे व ३०० वाड्यांना ९४ टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे.

(२) व (३) अहमदनगर जिल्ह्यात उशिरा म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला व शासनाने चालू असलेल्या उपाय योजनांना मुदतवाढ दिलेली होती. चालू असलेल्या उपाययोजनांद्वारे पाणी टंचाई दूर करण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात आले.

जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्याबाबत आवश्यकतेनुसार टंचाई उपाययोजने अंतर्गत खालीलप्रमाणे उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

- (१) विहिर अधिग्रहण ११६,
 (२) ५२१ टँकरद्वारे ३७७ गावे, १६५५ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा,
 (३) २३ प्रगतीपथावरील नळ योजना पूर्ण केल्या,
 (४) ४ विंधन विहिरींची दुरुस्ती केली,
 (५) १४६ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या इ.

सद्यस्थितीत ६७ गावे व ३०० वाड्यांना ९४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानदार
मंजूर कोटयानुसार धान्य वाटप करित नसल्याबाबत**

(३३) * १३६४२ श्री.जयंत पाटील : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने जाहिर केलेल्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत बीड जिल्ह्यात प्रती ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ पुरवठा केला जातो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानदार मंजूर कोटयानुसार धान्य वाटप करित नसल्याने लाभार्थींची उपासमार होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पुरवठा करण्यात येणारा धान्य कोटा वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) नाही.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य (गहू व तांदूळ) देण्यात येते, तर अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थींना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह ३५ किलो अन्नधान्य देण्यात येते.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ई.बी.सी., पी.टी.सी. व एस.टी.सी.
सवलतीचा लाभ मिळत नसल्याबाबत**

(३४) * १३८९० श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले,
श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना मराठवाड्यातील बऱ्याचश्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ई.बी.सी., पी.टी.सी. व एस.टी.सी. सवलतीचा लाभ मिळत नसल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अगोदरच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना या सवलतीपासून वंचित रहावे लागत असून शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, खाजगी महाविद्यालयांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ई.बी.सी. फी साठीचे अनुदान मंजूर करण्यात येते परंतु ते ही अद्याप मिळालेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासकीय व स्वायत्त संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयांना या फी माफी मिळण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२), (३), (४) व (५) विना अनुदानित खाजगी संस्थांमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देय असलेल्या शिक्षण शुल्काच्या प्रतिपूर्तीची सन २०१४-१५ ची रु. १८७.२७ कोटी इतकी रक्कम खर्च झाली असून उर्वरित रु. १८८.९९ कोटी इतकी रक्कम देणेची कार्यवाही सुरु आहे.

राज्यामध्ये २ स्तरावर उच्च माध्यमिक व्यवसायक्रमांतर्गत (एम.सी.व्ही.सी.) उर्दु माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वर्ग १२ वी ची शालांत परिक्षेमध्ये उर्दु भाषेतून प्रश्नपत्रिका देण्याबाबत

(३५) * १४१९१ श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यामध्ये २ स्तरावर उच्च माध्यमिक व्यवसायक्रमांतर्गत (एम.सी.व्ही.सी.) उर्दु माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वर्ग १२ वी ची शालांत परिक्षेमध्ये प्रश्नपत्रिका उर्दु माध्यमातून न देता मराठी किंवा इंग्रजी या भाषेतून दिल्या जातात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उर्दु माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना मराठी किंवा इंग्रजी भाषा अवगत नसल्यामुळे त्यांचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणांवर होत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अवगत असलेली भाषा उर्दू भाषेतून वर्ग १२ वी ची प्रश्न पत्रिका देण्याविषयीची प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना शिक्षक आघाडीच्यावतीने निवेदनाद्वारे दिनांक ६ फेब्रुवारी, २०१५ रोजी मागणी केली, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, तदनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) नाही.

(३) होय.

(४) एमसीव्हीसीचे अनेक विषय असून विद्यार्थी संख्या अल्प असल्याने उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका तांत्रिकदृष्ट्या तयार करणे शक्य नसल्याचे संबंधितांना कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कोलधे (ता.लांजा, जि.रत्नागिरी) येथील जि.प.शाळा क्रं १ मधील शिक्षकाचे रिक्त पद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत

(३६) * १४१९४ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोलधे (ता.लांजा, जि.रत्नागिरी) येथील जि.प.शाळा क्रं १ मधील शिक्षकाचे एक पद गेल्या वर्षापासून रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण विभागाच्या चालढकल धोरणामुळे कोलधे व कुंभारगाव येथील सर्व पालकांनी दिनांक १७ ऑगस्ट, २०१५ पासून आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा एकमुखी निर्धार केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर शाळेतील शिक्षकाचे रिक्त पद भरण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) होय, तथापि तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पालकांनी आपला निर्णय बदलून मुलांना शाळेत पाठविले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांबाबत तसेच TET
 ऐवजी सामुहिक पात्रता परीक्षा CET घेण्याबाबत**

(३७) * १४२२९ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने माहे एप्रिल, २०१३ मध्ये तसेच दिनांक १४ डिसेंबर, २०१४ रोजी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) घेऊन या परीक्षांची वैधता दोन वर्षे ठेवण्यात आली होती, हे खरे आहे काय

(२) असल्यास, दिनांक २ मे, २०१२ रोजीच्या शासन आदेशान्वये राज्यात शिक्षक भरती बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता, हेही खरे आहे काय

(३) असल्यास, या वर्षी पुन्हा दिनांक २७ डिसेंबर, २०१५ रोजी वा सुमारास शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे, तर त्याच सुमारास शिक्षक पात्रता परीक्षा (TET) याऐवजी सामुहिक पात्रता परीक्षा CET घेण्यात येणार असल्याचे मा.शालेय शिक्षण मंत्री, यांनी घोषित केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय

(४) असल्यास, शासनाच्या या परस्पर विरोधी निर्णयामुळे सन २०१३ व सन २०१४ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET) उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे वा येत आहे, तसेच त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे

(५) उक्त प्रकरणी याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे अंशतः खरे आहे.

शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणून अनिवार्य करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) दिनांक १५/१२/२०१३ व दिनांक १४/१२/२०१४ रोजी घेण्यात आली असून सदर परीक्षेची वैधता सात वर्षे आहे.

(२) होय.

तथापि सदर बंदी दिनांक २० जून, २०१४ च्या शासन निर्णयान्वये उठविण्यात आली आहे.

(३), (४) व (५) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणून अनिवार्य असल्यामुळे डी.एड व बी.एड उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांसाठी सदर परीक्षा प्रत्येक वर्षी आयोजित करणे आवश्यक आहे. पुढील परीक्षा दिनांक १६/०१/२०१६ रोजी घेण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती सामुहिक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) करण्यात येत असून खाजगी संस्थांमधील शिक्षकांची भरतीसुद्धा अशाच परीक्षेद्वारे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या परिक्षेत फक्त TET पास उमेदवार बसण्यास पात्र राहतील.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १७५ नवीन

तुकड्यांना मान्यता दिल्याबाबत

(३८) * १४२५६ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशासाठी हजारोच्या संख्येने जागा रिक्त राहिलेल्या असतांनाही शालेय शिक्षण विभागाने १७५ नवीन तुकड्यांना मान्यता दिल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १५ लाख ६८ हजार ६६४ प्रवेशाच्या जागा होत्या यातील ५५ हजारांहून अधिक जागांवर प्रवेश झालेला नसतानाही नविन जादा तुकड्यांना मान्यता देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने पहाणी वा सर्वेक्षण केले आहे काय, व सदरील निर्णय कोणत्या आधारावर घेतला तर त्याबाबत शासनाने कोणते नियोजन योजले आहे वा योजण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वी प्रवेशाच्या जागा रिक्त असून ग्रामीण

भागातील विद्यार्थ्यांचा शहरी भागातील विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा वाढता कल आहे. शासन निर्णय दि.४/९/२०१५ अन्वये स्थानिक उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांची गरज, भौगोलिक परिस्थिती, भौतिक सोयीसुविधा तसेच विहित पटसंख्येचे निकषांची पूर्तता इत्यादी बाबी विचारात घेऊन अतिरिक्त शाखा / जादा तुकड्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

(३) स्थानिक गरज, क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केलेली पटपडताळणी, भौतिक सुविधांची तपासणी, विहित पटसंख्येच्या निकषांची पूर्तता, क्षेत्रिय अधिकाऱ्यांची शिफारस तसेच विद्यार्थी इयत्ता ११ वी प्रवेशा पासून वंचित राहु नये इत्यादी बाबी विचारात घेऊन मागणी असलेल्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त शाखा/ जादा तुकड्या मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औषधी द्रव्यातील H या प्रकारात येणारी औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नसताना त्यांची ऑन लाईन विक्री होत असल्याबाबत

(३९) * १४२८८ श्रीमती स्मिता वाघ : तारांकित प्रश्न क्रमांक ७७४२ ला दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औषधामधील H प्रकारात येणाऱ्या औषधांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज असून यामध्ये विशेषतः गर्भपात, गर्भनिरोधक व झोपेच्या गोळ्या ई. औषधांचा समावेश असून ही विशिष्ट औषधे ऑनलाईन वरून सर्रास कुणालाही उपलब्ध होतात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) H प्रवर्गातील औषधे ऑनलाईनवरून सर्रासपणे मिळत आहेत हे खरे नाही.

परंतु काही औषधे ऑनलाईन वेबसाईटद्वारे विक्री झाल्याचे प्रशासनास आढळले आहे.

- (२) अ) अशा प्रकारे ऑनलाईन वेबसाईटद्वारे अवैध विक्री करणाऱ्या कंपनी/संस्थेतील मुख्य कार्यकारी अधिकारी/संचालक व औषध विक्रेते यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- ब) तसेच ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या विरुद्ध आवश्यक उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनास कळविण्यात आले असून या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटीने त्याबाबत अभ्यास करण्यासाठी उपसमितीचा स्थापना केली आहे.
- क) ऑनलाईन औषध विक्रीबाबत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत संबंधितास सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील सेंटर फ्रान्सिस शाळेतील फि न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या
उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याबाबत**

(४०) * १४४१३ श्री.महादेवराव महाडिक, श्री.संजय दत्त : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील सेंटर फ्रान्सिस या इंग्रजी माध्यम शाळेच्या तिडके कॉलनी व राणेनगरच्या शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व्यवस्थापनाकडून ओपन हाऊस करिता निमंत्रित करण्यात आले होते, मात्र ज्या पालकांनी फी भरलेली नाही. त्यांच्या पाल्याच्या उत्तरपत्रिका देखील तपासण्यात न आल्याचा आरोप पालकांनी केला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने मध्यस्थी करून संबंधित शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सदर शाळांना बाध्य करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) सदर प्रकरणी उपायुक्त, शिक्षण, महानगरपालिका, (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीने सुनावणी घेऊन दिलेल्या सूचनेनुसार, प्रशासन अधिकारी यांचेमार्फत सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्याची खात्री करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अन्न व औषध प्रशासनाने नालासोपारा येथे कोडिनयुक्त फॉस्फेट या अमली पदार्थाचा अंश असलेल्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्याबाबत

(४१) * १४४७५ श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबई व ठाणे येथे “कोडिनफोस्फेट” या द्रव्याचा अंश असलेले सिरप म्हणजे रेक्साफ, कोरेक्स, रान्कोडेक्स आदि प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्रीला बंदी असलेली सिरप विकणाऱ्या दलालांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे अन्न व औषध विभागाच्या विविध धाडीत निष्पन्न झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच अन्न व औषध प्रशासनाने दिनांक २७ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास नालासोपारा येथे कोडिनयुक्त फॉस्फेट या अमली पदार्थाचा अंश असलेल्या कफ सिरपच्या १५ हजार बाटल्या जप्त केल्या, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या सिरपमध्ये अमली पदार्थाचा अंश असल्यामुळे त्याचा वापर नशेसाठी केला जात असून जप्त करण्यात आलेल्या या सिरपची किंमत किती आहे,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, तदनुषंगाने उक्त प्रकरणी किती जणांना अटक करून त्यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) अंशतः खरे आहे.

तथापि, सिरप विकणाऱ्या दलालांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले नाही.

(२) व (३) कोडिनफोस्फेट अंश असलेल्या कफ सिरपच्या १५ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत रु. १३.०० लाख आहे.

- (४) होय.
- (५) सदर प्रकरणी अद्यापी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या मदतीने अधिक चौकशी व पुढील तपास सुरु आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्हयातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात
व्हॅटीलेटर नसल्याने झालेला मृत्यू**

(४२) * ११४४७ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्हयातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात व्हॅटीलेटर नसल्याने दोन आठवड्यापूर्वी बाळंतीण झालेल्या एका मातेचा दुदैवी मृत्यू झाला असल्याचे दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त रुग्णालयातील चारही व्हॅटीलेटर व्यस्त असल्याने अन्य आजारी रुग्णांना व्हॅटीलेटर मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून डॉक्टरांवर मानसिक ताण पडत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरील रुग्णालयात व्हॅटीलेटरच्या मशिनी वाढविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे दाखल झालेल्या सदर रुग्णाचा दिनांक १२.९.२०१५ रोजी झालेला मृत्यू व्हॅटीलेटरच्या अभावामुळे झाला नसून गंभीर स्वरूपाच्या आजारामुळे झाला आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) सदर संस्थेकरिता व्हॅटीलेटर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील १२ हजार ग्रंथालयाचे अनुदान थकित असल्याबाबत

(४३) * १२३४५ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.किरण पावसकर, श्री.ख्वाजा बेग, श्री. अब्दुलाखान दुराणी, श्री.राजेंद्र जैन, श्री.आनंद ठाकूर, श्री.सुनिल तटकरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७९२२ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील १२ हजार ग्रंथालयाचे अनुदान थकित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अनुदान थकित ठेवण्याची कारणे काय आहेत,
- (३) तसेच सदर ग्रंथालयाचे अनुदान देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या दर्जा /वर्गानुसार परिक्षण अनुदान नियमानुसार प्रदान करण्यात आले आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०१५-१६ साठी रुपये १०१,८२,९९,८००/- इतके अनुदान उपलब्ध करून दिले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे राबविण्यात

येणाऱ्या निर्मल ग्राम योजनेबाबत

(४४) * ११२२९ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या ग्रामविकास खात्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम योजनेतील शौचालय अनुदान अजुनही लाभार्थ्यांना प्राप्त झाले नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चिपळूण (जि.रत्नागिरी) येथे या योजने अंतर्गत संबंधित लाभार्थ्यांने शौचालय बांधल्यानंतर व त्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर

अनुदानासाठी पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला असून मागील पाच ते सात महिन्यांमध्ये अनेकांनी शौचालये बांधून पूर्ण केली आहे मात्र अद्यापही लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) व (२) केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर सदर लाभार्थ्याला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. दिनांक २ ऑक्टोबर, २०१४ पासून शौचालय बांधकामाचे अनुदान सुधारीत करून रु.१२,०००/- इतके करण्यात आलेले आहे.

माहे एप्रिल, २०१५ ते ऑक्टोबर २०१५ अखेर पंचायत समिती चिपळूनकडून शौचालय बांधकाम पूर्ण झालेले एकूण ३७३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त असून यापैकी ३५५३ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत केंद्र शासनाचा भर हा संपूर्ण ग्रामपंचायत हागणदारीमुक्त (ODF) करण्यावर आहे. सबब, वार्षिक कृती आराखड्याव्यतिरिक्त उर्वरित १८० वैयक्तिक शौचालयाच्या प्रस्तावांना सदर ग्रामपंचायत ODF झाल्यावर मंजूरी देण्यात येईल. तसेच माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये ६५५ वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून गट स्तरावर अनुदान वर्ग करण्यात आले असून लाभार्थ्यांना निधी वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ई.सी.बी. सवलत देण्याबाबत (४५) * ११८०६ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ६६५९ ला दिनांक १६ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कृषी व व्यावसायिक अभ्यास क्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना ५० टक्के ई.सी.बी. ची सवलत घेण्यासाठी त्यांच्या पालकांचे उत्पनाची मर्यादा रु. २.५० लक्ष करण्यासाठी मा.महसुल मंत्री महोदयांनी दिनांक २३ जुलै, २०१५ रोजी आश्वासन दिले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, रुपये २.५० लक्ष उत्पन्न मर्यादा करणेसाठीचे आदेश काढले गेले नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर आदेश न निघाल्याने आजही पात्र विद्यार्थ्यांना ई.बी.सी. चा फायदा घेता येत नाही, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासन उक्त प्रकरणी कार्यवाही करणार आहे काय व केव्हा,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय,

(२), (३), (४) व (५) प्रस्ताव विचाराधीन आहे.

अनुदानास पात्र असलेल्या शाळांना व वर्ग तुकड्यांना अनुदान मंजूर करण्याबाबत

(४६) * १२६२९ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गेल्या २ वर्षांत अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांना व शाळांमधील वर्ग तुकड्यांना अनुदानात पात्र ठरविले असून शासन निर्णयात ज्या शाळांना समावेश करण्यात आला आहे, अशा शाळांना टप्पा अनुदान देण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे,
- (२) अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना २०१५-१६ साठी वेतन अनुदान देण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे,
- (३) प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनाच्या लेखाशिर्षाखाली २०१४-१५ अखेरचा किती निधी शासनास वर्ष अखेर समर्पित करण्यात आला आहे,
- (४) निधी उपलब्ध असतांनाही शाळांना वेतन अनुदान न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) विहित निकषानुसार अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना शासन निर्णय दिनांक २० जुलै, २००९ नुसार निधीच्या उपलब्धतेनुसार वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.

(२) अनुदानास पात्र ठरलेल्या प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील वर्ग/तुकड्यांवर कार्यरत शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांना दोन महिन्यांच्या वेतनासाठी (जानेवारी/फेब्रुवारी, २०१६) रु.६७,१०.०२ लक्ष (सदुसष्ट कोटी दहा लक्ष दोन हजार) इतक्या निधीची आवश्यकता आहे.

(३) सन २०१४-१५ या वर्षी रु.१२७,८९,३९,०००/- (रुपये एकशे सत्तावीस कोटी एकोन्नवद लाख एकोणचाळीस हजार फक्त) इतका निधी समर्पित करण्यात आलेला आहे.

(४) शासनास उपलब्ध होणा-या निधीनुसार निधी वितरण अथवा निधीमध्ये कपात केली जाते.

राज्यातील सीमावर्ती भागात शाळांच्या संस्थाचालकांनी केलेला गैरव्यवहार

(४७) * ११०७१ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सीमावर्ती भागामध्ये शासनाने शालेय शिक्षण विभागामार्फत विशेष बाब म्हणून प्रथम वर्षापासून २० टक्के अनुदानावर एकूण ३६ शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत प्रस्ताव सादर केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भंडारा जिल्ह्यातील पितृछाया बहू शिक्षण संस्था भंडारा या संस्थेने गोंडपिंपरी तालुक्यातील सालेझरी येथील संस्थेच्या नावाने जमिनीचा बनावट सातबारा दाखवून प्रस्ताव सादर केल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यापूर्वी सुध्दा असे गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सर्व संस्थांच्या प्रस्तावाची चौकशी करून अशा बनावट गैरप्रकार करणाऱ्या संस्था चालकांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी शासनास दिनांक २४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून संस्थाचालकांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) यापूर्वी अशी बाब निदर्शनास आलेली नाही.

(४) व (५) सदर संस्थेने प्रस्ताव सादर केलेले सालेझरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील असून या जिल्ह्यातील सर्वच प्रस्तावामधील जागेच्या कागदपत्रांची

पडताळणी करण्यात आलेली आहे. तसेच या संस्थेस सदर ठिकाणासाठी जागेचे गुणदान करण्यात आलेले नसून अशा संस्थांविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना कळविण्यात आले आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**कासेगाव (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथे जलशुध्दीकरण
योजना सुरु करण्याबाबत**

(४८) * १२७२५ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कासेगाव (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथे लाखो रुपये खर्च करून सुरु झालेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची १२ गावांसाठी असलेली जलशुध्दीकरण योजना बंद अवस्थेत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सदर योजना सुरु करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) व (३) कासेगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीबाबत रुपये २३,२५,६८५/- किंमतीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद, सोलापूर यांनी मंजूर केले असून सदर योजनेच्या दुरुस्ती कामाचे आदेश दिनांक १०.११.२०१५ रोजी देण्यात आले आहेत. त्यानुसार दुरुस्ती करून योजना सुरु करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या
सेवा नियमित करणेबाबत**

(४९) * १२४५८ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७५१३ ला दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करणेबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अधिव्याख्यातांना नियमित करून पदस्थापना दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) शासकीय वरिष्ठ महाविद्यालयात ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कार्यरत कंत्राटी व तदर्थ अधिव्याख्यातांना तसेच सेवेत असलेल्या ३ वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय तंत्रनिकेतनमधील कंत्राटी अधिव्याख्यातांना नियमित करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय हे खरे आहे.

मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर च्या आदेशानुसार शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत व दि. ३१/१/२०१५ रोजी सेवेची ३ वर्षे पूर्ण करणा-या कंत्राटी अधिव्याख्यात्यांना नियमित करून पदस्थापना दिली आहे.

(२) संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये /संस्थां यामधील कार्यरत कंत्राटी/हंगामी अधिव्याख्यात्यांच्या सेवा याचिका क्र.२०४६/२०१० मध्ये मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी दि.१९/१०/२०१३ रोजी दिलेल्या निर्णयामध्ये विहित केलेले निकष विचारात घेऊन पात्र ठरणा-या कंत्राटी/हंगामी अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करण्याची बाब विचाराधीन आहे.

तसेच शासकीय तंत्रनिकेतनामधील दि. ३१/१/२०१५ नंतर ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ८६ कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करण्याची बाब विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विना मानधन
अतिथी शिक्षक नेमण्याबाबत**

(५०) * १२३९२ श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव व संगीत या विषयांसाठी विना मानधन फिरते अतिथी शिक्षक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,
- (३) याबाबत या विषयांच्या शिक्षकांनी, शाळा आणि पालकांनी घेतलेल्या आक्षेपाची शासनाने काय दखल घेतली आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई (जि.पालघर) तालुक्यातील वसई किल्ल्यावर सापडलेल्या
प्राचीन वस्तू जतन करण्याबाबत**

(५१) * १३९५४ श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई (जि.पालघर) तालुक्यातील वसई किल्ल्यात सापडलेल्या प्राचीन वस्तू जतन करण्याऐवजी भंगारात टाकण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वसईतील पुरातत्व विभागाची जबाबदारी असताना याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त बाब क्र. १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने वसई किल्ल्यातील सापडलेल्या प्राचीन वस्तूंच्या अभ्यास व जतनासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही. वसई किल्ला (ता.वसई, जि.पालघर) हा राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून तो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मंडल कार्यालय, मुंबई यांच्या अखत्यारीत येतो. अधिक्षक पुरातत्वविद, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडल

कार्यालय मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार वसई किल्ला येथे सापडलेल्या प्राचीन वस्तु या उप मंडल कार्यालय वसई येथे सुरक्षित ठेवण्यात आलेल्या असून सदर वस्तूचे सविस्तर डॉक्युमेंटेशन करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर येथे आरोग्य तपासणी शिबिरासाठी आलेल्या
पालक विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय**

(५२) * ११३८३ श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंढरपूर येथे आरोग्य तपासणी शिबिरात उपचार घेण्यासाठी चार तालुक्यातून सुमारे ४५० पालक विद्यार्थ्यांसह दाखल झाले असता शिबिराच्या ठिकाणी जेवण, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय नसून एकच डॉक्टर उपस्थित होते, हे खरे आहे काय,
- (२) तसेच पालकांसह तपासणीसाठी आलेले विद्यार्थी दिवसभर उपाशी होते, यामुळे मतिमंद असलेला एक विद्यार्थी फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने चौकशी करून या शिबिराचे गैरनियोजन करणा-या संबंधित अधिका-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. अस्थिव्यंग मोजमाप शिबिरासाठी चार तालुक्यातून सुमारे ६६८ विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित झाले होते. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. अल्पोहार भत्ता रु. ३० अदा करण्यात आला होता. शिबीर स्थळी १ अस्थिव्यंग वैद्यकीय तज्ञ सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर, अलिम्को तज्ञ पथक १ अस्थिव्यंग मोजमाप तज्ञ, १ अस्थिव्यंग तज्ञ टेक्निशियन, १ ऑडीयोलाॅजीस्ट आणि १ डाटा एंट्री ऑपरेटर असे एकुण ५ व्यक्तींचे पथक शिबीर स्थळी पूर्णवेळ उपस्थित होते.

- (२) हे खरे नाही.
- (३) शिबीरासंबंधी वृत्तपत्रात आलेल्या गैरनियोजनाबाबतच्या बातम्यांच्या अनुषंगाने संबंधितांवर नोटीस बजावण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांनी केलेला गैरव्यवहार

(५३) * १३४३५ श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांनी धरणगाव तालुक्यातील वाघलुड आणि सोनवड खुर्द या दोन गावामध्ये नळपाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये पाईपलाईन खुदाई आणि बनावट बिले तयार करून ४२ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) प्रस्तुत प्रकरणी विभागीय आयुक्त नाशिक, विभाग नाशिक, यांच्या कार्यालयातील उपायुक्त, सहा-उपायुक्त, शाखा अभियंता यांच्या पथकाने सदर दोन्ही गावातील पाणी पुरवठा योजनांची चौकशी केली. सदर चौकशीमध्ये मौजे वाघळूद येथे रक्कम रु.२८.३५ लक्ष व सोनवड खु. येथे रु. १३.७५ लक्ष रकमेचा अपहार झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तत्कालीन कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांच्या सह योजनेचे अध्यक्ष, सचिव, तांत्रिक सेवा पुरवठादार यांच्या विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दि.१५.१२.२०१४ रोजी गुन्हा क्र.७१/१३ व ७३/१३ दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील ६७ तंत्र शिक्षण संस्थानी अखिल भारतीय
तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता घेण्याबाबत**

(५४) * ११९३५ श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ६७ तंत्र शिक्षण संस्थानी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) यावर्षी मान्यताच घेतली नसल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मान्यता प्राप्त नसलेल्या संस्थांनी अनेक ठिकाणी महाविद्यालये सुरु केल्याचे निदर्शनास आले असून यापैकी बहुतांश संस्था या मुंबईत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, मान्यता नसलेल्या महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थेत प्रवेश घेऊन फसवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने डिसेंबर, २०१४ मध्ये अशा संस्थांची यादी संकेतस्थळी प्रसिध्द केली आहे. जेणेकरून सदर संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये.

(२) होय,

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे संकेतस्थळी ७९ संस्थांची यादी प्रसिध्द केलेली असून त्यापैकी ६४ संस्था मुंबई विभागातील आहेत.

(३), (४) व (५) संबंधित संस्थांना नोटीसा बजावण्यात आल्या असून महाराष्ट्र कृषि, पशु व मत्स्यविज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनाधिकृत संस्था व अनाधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम, २०१३ अनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये भवितव्ये घडविणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांची यादी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळी नियमित प्रसिध्द करण्यात येते. त्याचप्रमाणे तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत मान्यता प्राप्त नसलेल्या अनधिकृत संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश न घेण्याबाबत व अधिकृत संस्थांची यादी तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळी उपलब्ध असल्याचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी दरवर्षी जाहिर सुचना प्रसिध्द करण्यात येते.

**नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये
औषधांचा तसेच क्ष-किरण फिल्मचा पुरवठा करण्याबाबत**

(५५) * ११०२९ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया, श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी: सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना औषधी बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, औषधांचा दर करार दिनांक १ जानेवारी, २०१३ रोजी संपला असून नवीन दरकरार करण्यात आला नसल्यामुळे गरीब रुग्णांना देखील लागणारी औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, क्ष-किरणशास्त्र विभागातील काही यंत्र बंद असून उर्वरित यंत्र फिल्मचा पुरवठा करणा-या कंपनीचे बिल दिले नसल्यामुळे रुग्णांची तपासणी बंद करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या दोन्ही शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये औषधीसाठी तसेच क्ष- किरण यंत्राला लागणारा फिल्मचा पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

संपुष्टात आलेल्या सन २०१३ च्या दरकरारांना आवश्यकतेनुसार वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार अन्य दरकरारावरूनही रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली जातात. तसेच, नवीन दरकरार करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विद्यापीठात परिक्षा नियंत्रकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे
मुदतवाढीसाठी केलेला अर्ज**

(५६) * १३१७६ श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठात निकाल रखडणे, पुनर्मुल्यांकनाला विलंब आणि परिक्षा विभागात गोंधळ सुरु असतानाच गेल्या वर्षीय नियुक्त करण्यात आलेले परिक्षा नियंत्रक यांची मुदत दिनांक १७ ऑगस्ट, २०१५ रोजी समाप्त होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिक्षा नियंत्रकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे तसेच विद्यापीठानेही शासनाकडे त्यांना मुदतवाढ देण्यासाठी शिफारस केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर परिक्षा नियंत्रकांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) मुंबई विद्यापीठात कार्यरत असलेले परिक्षा नियंत्रक यांची मुदत दिनांक १७-०८-२०१५ रोजी समाप्त होत आहे, हे खरे आहे.

(२) विद्यापीठाकडून असा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्याचे शासकीय, अभिलेखांवरून आढळून आले नाही. तथापि, तत्कालीन परिक्षा नियंत्रकांनी दिनांक ०६.०६.२०१५ च्या पत्रान्वये मूळ पदावरील धारणाधिकारी दिनांक ०६.०६.२०१५

पर्यंत वाढविण्यास शासनास विनंती केली होती. त्यावर निर्णय घेण्यापूर्वीच त्यांची मुदत दि. १७ ऑगस्ट, २०१५ रोजी संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार मुंबई विद्यापीठाने त्यांना कार्यमुक्त केले असून ते त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू झाले आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महानगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे पगार ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत

(५७) * १२४३७ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे :
सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महानगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे पगार १०० टक्के ऑनलाईन करण्याबाबत शिक्षकांनी संबंधितांकडे वारंवार मागणी करण्यात येऊनही शिक्षकांचे ऑनलाईन पगार करण्यात आले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांचे पगार ऑनलाईन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) महानगरपालिका व नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे पगार प्रथम पासून ऑनलाईन पद्धतीने शालार्थ प्रणालीद्वारेच अदा करण्यात येत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या हिंदी विभागात
बनावट ओळखपत्राद्वारे विद्यापीठातील सोयीसुविधांचा
लाभ विद्यार्थी घेत असल्याबाबत**

(५८) * १३५१३ श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.सतिश चव्हाण:

सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या हिंदी विभागात बनावट ओळखपत्राद्वारे विद्यापीठातील सोयीसुविधांचा लाभ घेत असलेले विद्यार्थी माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, त्यात काय आढळून आले व तदनुसार बनावट ओळखपत्राआधारे विद्यापीठातील सोयीसुविधांचा लाभ अन्य विद्यार्थ्यांनी घेवू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात आली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) याबाबत कुलगुरुंकडे तक्रार प्राप्त झाली आहे.

(२), (३) व (४) सदर तक्रारीची शहानिशा करून सत्यता पडताळण्यासाठी मा. कुलगुरु, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी डॉ. अशोक चासकर, स. प. महाविद्यालय यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून सदर समितीचे कामकाज अद्याप सुरु आहे.

**राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या पुर्व प्राथमिक शाळा (नर्सरी/बालवाडी) साठी
धोरण व कायदा तयार करणेबाबत**

(५९) * १२६६६ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८१०९ ला दिनांक १७

जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या पुर्व प्राथमिक शाळा (नर्सरी/बालवाडी) साठी धोरण निश्चिती व कायदा तयार करण्यासंबंधीच्या शासनस्तरावर विचाराधीन असलेल्या बाबींवर शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढलेले प्रमाण, इंग्रजी माध्यमाच्या अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक व भौतिक सुविधांचा असलेला अभाव, विभागाने मान्यता दिलेल्या व प्रत्यक्ष सुरु असलेल्या

तुकड्यांच्या संख्येतील मोठी तफावत, विहित शैक्षणिक अर्हताधारक, पदवीधर मान्यता पात्र शिक्षक कार्यरत नसणे, इत्यादीबाबत असलेल्या तक्रारी विचारात घेता इंग्रजी माध्यमाच्या एकंदरीत विनाअनुदानित पुर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी धोरण व कायदा तयार करणेबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांसाठी धोरण निश्चिती व कायदा तयार करणेसंबंधीच्या बाबींवर विचार केव्हापर्यंत पुर्ण होणार आहे,

(४) मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्येवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही भौतिक व शैक्षणिक निकषांची पूर्तता न करणाऱ्या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याबाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२), (३) व (४) राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीच्या प्रवेशाचे नियम व नियमावली तयार करण्याकरिता तत्कालीन राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांच्या अधिनस्त अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. त्यानुषंगाने धोरण व कायदा तयार करण्याची कार्यवाही शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने महिला व बालविकास विभागामार्फत सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील मालाड येथील टी.एम. बाफना येथील विद्यार्थ्यांना प्रश्नांची यादी त्यांच्या उत्तरासह पुरविण्यात आल्याबाबत

(६०) * १४३५१ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मालाड येथील टी.एम. बाफना या मुलींच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात परिक्षेच्या आधीच शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना प्रश्नांची यादी त्यांच्या उत्तरासह पुरविण्याचे प्रकार घडल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांकडून १७ क्रमांकाचा अर्ज भरून घेण्याच्या नावाखाली मनमानी करून शुल्क उकळणे, अकरावी-बारावीचे वर्ग बेकायदेशीररित्या सायंकाळच्या वेळेत चालविणे इत्यादी नियमबाह्य प्रकार घडत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करून शासनाने सदर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) याबाबत चौकशी चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्हयातील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना
 पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत**

(६१) * १२२७० श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हयातील खाजगी शाळेतील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना माहे जुलै २०१५ अखेर पुस्तके मिळाली नसल्याचे दिनांक २ ऑगस्ट २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळण्यास जबाबदार असणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली व विद्यार्थ्यांना त्वरीत पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) व (३) सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना राबविण्यात येत असून या योजनेतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पुस्तके शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी उपलब्ध होतील, यानुसार कार्यवाही करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन औषध विक्री विरोधात
औषध विक्रेत्यांनी पुकारलेला संप**

(६२) * १२८९२ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ
भाई जगताप : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध
विक्रेत्यांनी दिनांक १४ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दुकाने बंद ठेवून
संप केला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऑनलाईन औषध विक्रीबाबत औषध विक्रेत्याने विरोध
दर्शविल्यामुळे शासनाने याबाबत आपली भुमिका स्पष्ट करून कोणती कार्यवाही
केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय.

(२) अ) अशा प्रकारे ऑनलाईन वेबसाईटद्वारे अवैध विक्री करणाऱ्या
कंपनी/संस्थेतील मुख्य कार्यकारी अधिकारी/संचालक व औषध
विक्रेते यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत.

ब) तसेच ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या विरुद्ध आवश्यक
उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनास कळविण्यात आले
असून या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ड्रग कन्सटेटिव्ह कमिटीने
त्याबाबत अभ्यास करण्यासाठी उपसमितीचा स्थापना केली
आहे.

क) ऑनलाईन औषध विक्रीबाबत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा
१९४० व नियम १९४७ मधील तरतुदीनुसार कारवाई
करण्याबाबत संबंधितास सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील वरिष्ठ वेतनश्रेणीमधील माध्यमिक विभागात काम करणा-या
शिक्षकांना तुटपुंजी वेतन वाढ करण्यात आल्याबाबत**

(६३) * १२९३७ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वरिष्ठ वेतनश्रेणीमधील माध्यमिक विभागात काम करणा-या शिक्षकांना प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांपेक्षा केवळ १०० रुपयांची तुटपुंजी वाढ करण्यात आली असून सदरची वाढ ७०० रुपये करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघाने दि १७ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास मा.शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त वेतनातील तफावत दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) वेतनश्रेणीतील त्रुटीबाबत शासनाने वेतन त्रुटी समिती नियुक्त केली होती व त्या समितीसमोर सर्व संघटनांना सादरीकरणाची संधी दिल्यानंतर समितीने अंतिम शिफारशी केल्या आहेत. तथापि सदर वेतन त्रुटी समिती बरखास्त झाली असल्याने सदर मागणी मान्य करण्यात आली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत

(६४) * १२९७७ श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दूध भेसळीत मुंबईसह ठाणे, पुणे तसेच अन्य शहरे आघाडीवर असून दूध भेसळीच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच, दूध भेसळखोरांना "मोका" लावतानाच त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याबाबत अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, दूध भेसळीच्या गत वर्षभरात किती तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत,
 (४) असल्यास, दूध भेसळ करणा-यांवर कारवाई करण्याबाबत तसेच अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) असल्यास, त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे व यासाठी किती कालावधी लागणे अपेक्षित आहे ?

श्री. गिरीश बापट : (१) अंशतः खरे आहे.

एप्रिल, २०१४ पासून राज्यात अन्न पदार्थाविषयी प्राप्त तक्रारीपैकी फक्त २.६ टक्के तक्रारी दुध भेसळीसंदर्भातील आहेत.

(२) नाही.

(३) एप्रिल, २०१४ पासून आजपावेतो राज्यात दुध भेसळीबाबत ५३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

(४) दुध भेसळीवर आळा घालण्यासाठी प्रशासनामार्फत नियमितपणे दुध संकलन, प्रक्रिया वितरण व विक्री अशा सर्व स्तरावर तपासण्या करण्यात येतात. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर दुधाचे नमुने घेतले जातात, दुध भेसळ करणाऱ्यांवर पाळत ठेवून धाडी जप्तीची कारवाई, तसेच मोठ्या शहरात जकातनाका मोहीम, झोपडपट्टी मोहीम राबवून दुध भेसळीवर नियंत्रण ठेवण्यात येते.

अन्न, सुरक्षा व मानके अधिनियम, २०११ चे कलम ५९ मध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्याबाबत केंद्र शासनाने गठित केलेल्या सुधारणा समितीस अन्न व औषध प्रशासनाने शिफारस केली आहे.

(५) शिक्षेचा सुधारीत मसुदा तयार करण्याचे काम केंद्र शासनाकडील गठित समिती करित आहे.

अलिबाग (जि.रायगड) तालुक्यातील मौजे उमटे धरण उद्भवांतर्गत उसर ते

अलिबाग पाईप लाईन गंजल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याबाबत

(६५) * १३६७२ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग (जि.रायगड) तालुक्यातील मौजे उमटे धरणाच्या उद्भवांतर्गत उसर प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत टाकण्यात आलेली पाईप लाईन जुनी असून तालुक्यातील दमट हवामानामुळे खराब झाल्याने सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जुनी व गंज पकडल्याने पाईप लाईन बदलून नवीन जास्त व्यासाची पाईप लाईन टाकून सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे.

(२) उमटे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील गावांना २००४ पासून गेल कंपनीसाठी एम.आय.डी.सी. कडून टाकण्यात आलेल्या पाईप लाईनमधून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने उमटे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे गंजलेली पाईप लाईन नव्याने टाकण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा परिषदेचे गठन करण्याबाबत

(६६) * १३९०० श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा परिषदेचे गठन करणे ही आवश्यक बाब आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात क्रीडा परिषदेचे गठन करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने दिनांक २ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदन देऊन क्रीडा परिषदेची गठन करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे पुनर्गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**राज्यातील नगरपरिषद मधील उच्च माध्यमिक शिक्षकांना १९९६ पासून
सुधारित वेतनश्रेणीचा (काल्पनिक) लाभ देण्याबाबत**

(६७) * १४२०५ श्री.श्रीकांत देशपांडे : तारांकित प्रश्न क्रमांक ९८१५ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपरिषदामधील उच्च माध्यमिक शिक्षकांना १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणीचा (काल्पनिक) लाभ देण्यात यावा अशी मागणी दिनांक ६ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास अमरावती विभाग शिक्षक आघाडीने निवेदनाद्वारे केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास नगरपरिषदामधील उच्च माध्यमिक शिक्षकांना १९९६ पासूनची सुधारित वेतनश्रेणी (काल्पनिक) मिळावी अशी वारंवार मागणी करूनही शासनाने अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नगरपरिषदामधील कार्यरत उच्च माध्यमिक शिक्षकांना सुधारित वेतन श्रेणी देण्याविषयी शासनाने कोणती कार्यावाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय

(२) हे खरे नाही.

(३) व (४) शासनाच्या दिनांक २६.२.२०१४ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांना दिनांक १.१.१९९६ पासून त्रिस्तरीय वेतनश्रेणीचे लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत.

धुळगाव (ता.येवला, जि.नाशिक) येथे पाण्याची चोरी होत असल्याबाबत

(६८) * १४२०० श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळगाव (ता.येवला, जि.नाशिक) येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनीची एअर व्हॉल्व्ह खोलून एका शेतकऱ्याने हजारो लिटर पाणी चोरी केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) व (३) होय.

अनधिकृत जोडणीबाबत संयुक्त पाणीपुरवठा समिती, गटविकास अधिकारी व तहसिलदार, येवला यांनी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याविरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली असून सदर शेतकऱ्याने दंडाची रक्कम रु. ५७६०/- भरणा केली आहे तसेच यापुढे अशी चूक होणार नाही असे लेखी प्रतिज्ञापत्र दिले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अल्पसंख्यांक समाजातील शिक्षकांच्या नियुक्तीबाबत

(६९) * १४२३९ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने राज्यातील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात पात्रता परीक्षा म्हणून सीईटी परीक्षा घेऊन शिक्षकांची पदे भरण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, शासनमार्फत शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या शालेय शिक्षण संस्थांच्या अधिकारावर अधिक्रमण होणार असून त्यामुळे राज्य घटनेतील अनुच्छेद ३० चे तसेच एमईपीएस (MEPS) अधिनियमातील कलम ३.२ चे उल्लंघन होणार आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षण संस्थांचे घटनात्मक अधिकार अबाधित रहावेत म्हणून शिक्षकांच्या नेमणुका संबंधित संस्थानीच कराव्यात व शिक्षक भरती संदर्भात शाळांच्या शिक्षक नियुक्त / पॅनलमध्ये शासनाचा प्रतिनिधी/अधिकारी नियुक्त करावा, अशी शालेय संस्थांनी यासंदर्भात शासनाकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) होय.

(४) व (५) निवेदनांतील मागणी तपासून उचित निर्णय घेण्यात येईल.

राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयामध्ये हंगामी नियुक्तीवर
असलेल्या सहाय्यक प्राध्यापक कायम कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबत

(७०) * १४२७० प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयामध्ये हंगामी नियुक्तीवर
असलेल्या सुमारे ६०० सहाय्यक प्राध्यापक कायम कर्मचाऱ्यांना लाभाविना गेल्या
सात ते आठ वर्षांपासून त्यांना पदोन्नती व अर्जित रजा लाभ मिळावेत, सेवा
नियमित करावी अशी मागणी संबंधित प्राध्यापकांकडून होत असल्याचे माहे
नोव्हेंबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली
वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, अशा प्रकारचे दिनांक २३ नोव्हेंबर, २०१५ चे
निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) व (३) या निवेदनातील मागण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनाच्या
विचाराधीन आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकांना
रजा रोखीकरण करण्याबाबत

(७१) * १४४१९ श्री.महादेवराव महाडिक, श्री.संजय दत्त : सन्माननीय उच्च
व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिनियम ४२४ सी नुसार
निवृत्त प्राध्यापक हे सहा महिने किंवा १८० दिवसांच्या अर्जित रजांची रक्कम
मिळण्यास पात्र आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नगर, नाशिक, आणि पुणे जिल्ह्यात अशी दिडशे प्रकरणे असून यातील प्रत्येक प्राध्यापकाला दीड लाख ते सात लाख रुपयांपर्यंत रक्कम द्यावी लागणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, रजा रोखीकरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिनियम ४२४ (सी) नुसार संबंधित अध्यापक हे सहा महिने किंवा १८० दिवसांच्या अर्जित रजांची रक्कम मिळण्यास पात्र होते. तथापि, परिनियम ४२४ (सी) निरसित करण्यात आलेला आहे.

(२) अंशतः खरे आहे. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही संस्थांनी त्यांच्या संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या व अर्जित रजेच्या रोखीकरणास पात्र असणाऱ्या अध्यापकांना सदर रक्कम अदा केलेल्या आहेत.

(३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिनियम ४२४ (सी) दिनांक ०३ फेब्रुवारी, २०१५ पासून निरसित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही रक्कम शासनाकडून देय नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठावाड्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याबाबत

(७२) * १२७३७ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठावाड्यातील मोठे, मध्यम लघु सिंचन प्रकल्पात सध्या केवळ ८ % पाणी साठा शिल्लक असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील जनतेला पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) या प्रदेशांतर्गत पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा दि. १४.०८.२०१५ रोजी प्रकल्पीय पाणीसाठ्याच्या ११.३८% इतका उपलब्ध होता.

(२) संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला असून मराठवाड्यातील आठ जिल्हयांसाठी रु. ६१६८.६२ लक्ष किंमतीच्या एकूण ७६६३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

जिल्हयांचे जिल्हाधिकारी हे जिल्हा पाणीपुरवठा समितीचे पदसिध्द अध्यक्ष असून सदर समितीमार्फत जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पिण्याकरिता पाणीसाठा आरक्षित करण्यात येतो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्हयाचा केरोसिनचा कोटा पूर्ववत करण्याबाबत

(७३) * १२३४६ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सतिश चव्हाण, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : तारांकित प्रश्न क्रमांक ३७२५ ला दिनांक १९ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्हयाचा केरोसिनचा १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान गोठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने सोलापूर जिल्हयातील नागरिकांची रॉकेल अभावी गैरसोय होवू नये म्हणून सोलापूर जिल्हयाचा केरोसिन कोटा पूर्ववत ठेवणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे आहे.

(२) व (३) दि.२० ऑगस्ट, २०१५ च्या शासन आदेशान्वये राज्यात केरोसिनचे सुधारित परिमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूरसह सर्व जिल्हयांची केरोसिनची आवश्यकता कमी झालेली आहे. सोलापूरसह सर्व जिल्हयांची केरोसिनची मागणी विचारात घेऊन सर्व जिल्हयांस केरोसिन कोटा मंजूर करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये व
पालकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था**

(७४) * १३१४२ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शालेय शिक्षण विभागाने गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण वर्ष, नाताळ, ईद अशा उत्सवकाळात शाळांमध्ये चाचणी परिक्षा घेऊ नका असा अध्यादेश दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास काढला असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त दिवशीच पुणे येथून शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी भाषा आणि गणित विषयाच्या पायाभूत चाचणी परिक्षाचे वेळापत्रक जाहीर करून शासन अध्यादेशाचे उल्लंघन केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सुट्टीच्या काळात परीक्षांच्या आयोजनाविषयी शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये गोंधळाचे वातावरण असताना शिक्षण सचिव यांनी पायाभूत चाचणी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यास असमर्थता दर्शविली असल्याने विद्यार्थी तसेच पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवी या इयत्तांच्या भाषा व गणित विषयाच्या पायाभूत चाचण्यांचे आयोजन दिनांक १४ ते ३० सप्टेंबर, २०१५ या कालावधीत करावे. तसेच कोणत्याही वर्गाची, कोणत्याही विषयाची चाचणी वरील कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य शाळांना राहिल, असे आयुक्त (शिक्षण) यांनी कळविले होते. त्यामुळे शासन अध्यादेशाचे उल्लंघन झालेले नाही.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत

(७५) * ११८१८ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, डॉ.अपूर्व हिरे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : तारांकित प्रश्न क्रमांक ७४५८ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विद्यापीठाचे विभाजनाबाबत डॉ.राम ताकवले समितीने शासनास दिनांक ९ मे, २०१२ रोजी अहवाल सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डॉ.राम ताकवले समितीने मुंबई, पुणे व नागपूर, औरंगाबाद इ. मोठ्या विद्यापीठांचे विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठे स्थापन करण्याबाबत शिफारस केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्तुत अहवाल प्रदिर्घ कालावधीपासून निर्णयासाठी शासनाकडे प्रलंबित असून अद्यापी विचाराधिन आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र व संलग्न महाविद्यालयांची प्रचंड मोठी संख्या असतांनाही पुणे विद्यापीठाचे विभाजन करून नाशिक येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन न करता पुणे विद्यापीठाचे उपकेंद्राचा प्रस्तावित करण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद तसेच पुणे विद्यापीठाचे विभाजन करून नाशिक येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) आणि (३) होय, राम ताकवले समितीने दि. ५ ऑगस्ट, २०११ रोजी अहवाल शासनास सादर केला आहे.

(४) राज्यातील विद्यापीठांची उपकेंद्र स्थापन करण्याबाबत निश्चित धोरण आखण्यासाठी शासनाने दि. २८.०४.२०१५ रोजी समिती गठीत केली आहे. समिती मार्फत निकष तयार करण्यात येत आहेत.

(५) औरंगाबाद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद व नाशिक येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही

**वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या प्रस्तावांना जिल्हा शल्य चिकित्सकाकडून
प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत असल्याबाबत**

(७६) * १२६२० श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रस्तावांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून किमान १ महिन्याच्या आत मान्यता मिळणे अपेक्षित असतानाही ६-६ महिने विलंब होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधींनी दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, निवेदनाच्या अनुषंगाने काय कार्यवाही करण्यात आली आहे,

(४) जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देयकांच्या रकमेचा ३ टक्के रक्कम पडताळणी फी घेतील जात असून ती रद्द करण्याबाबत शासनाने आश्वासन दिले होते, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत काय कार्यवाही करण्यात आली आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३), (४) व (५) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १० जुलै, २००९ च्या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ.क्र.१ मध्ये वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी ३ टक्के रक्कम शुल्क दर म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक यांना देण्याच्या अटीतून शासकीय कर्मचा-यांना वगळण्यात आले आहे. त्याचधर्तीवर फी रद्द करण्याची बाब शासनाचे विचाराधीन आहे.

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची
व परिचारीकांची रिक्त पदे भरण्याबाबत**

(७७) * ११०५५ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले : तारांकित प्रश्न क्रमांक

७२९७ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात:

सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची व परिचारीकांची अनेक रिक्त पदे आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, एकूण किती पदे रिक्त आहेत व केव्हापासून,
 (३) असल्यास, रिक्त पदे भरण्यासंबंधी शासनाची भूमिका काय आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे अंशतः खरे आहे.

गट-ड च्या रिक्त असलेल्या पदांवर नियमित कर्मचाऱ्यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यावर शासन निर्बंध असल्याने बदली कर्मचाऱ्यांची २९ दिवसांच्या तत्त्वावर नियुक्ती करण्यात येते.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिसेविकांची पदे नसतात फक्त सार्वजनिक आरोग्य परिसेविका हे पद मंजूर असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे सार्वजनिक आरोग्य परिसेविकेचे २ पदे मंजूर असून ते पद रिक्त नाही.

- (२) सन २००९ पसून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ४२ पदे नागपूर येथे रिक्त आहेत.
 (३) राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दि. ३०.६.२०१४ च्या शासन पत्रान्वये लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क तत्त्वावर नियुक्ती देण्यात येत आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात येत आहे. याशिवाय नागपूर येथे रिक्त पदावर कार्यरत असलेल्या २७ बदली कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत

(७८) * १२७२३ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानासंदर्भात दिनांक १० डिसेंबर, २०१४ रोजी संचालकांच्या परिपत्रकानुसार online मुल्यांकन झाले होते, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, या महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देणेसंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

- (२) मुल्यांकनाच्या विहित निकषानुसार तपासणी/छाननीची कार्यवाही आयुक्त (शिक्षण) यांचे स्तरावर सुरु आहे.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

**राज्यात वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर
प्राध्यापकांना मानधन देण्याबाबत**

(७९) * १२४६२ श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर हजारो प्राध्यापक कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यांना मासिक मानधन दरमहा मिळत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यांचे मानधन दरमहा मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

(३) अशासकीय अनुदानित महाविद्यालयात आवश्यकतेनुसार शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस जाहिरात देऊन संबंधीत संस्थेच्या निवड समितीकडून तासिका तत्वावरील अध्यापकांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येते. सदर नियुक्तीस महाविद्यालयांमार्फत विद्यापीठांची मान्यता माहे डिसेंबर-जानेवारी दरम्यान प्राप्त होत असते, त्यानंतर महाविद्यालयांकडून देयके प्राप्त झाल्यानंतर संचालनालयाकडून मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येते.

तासिका तत्वावरील नियुक्त अध्यापकांना देण्यात येणारे मानधन वेळेत प्राप्त व्हावे यासाठी वरील कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचे निर्देश विद्यापीठ व संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना देण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अपंग शाळांतील कंत्राटी शिक्षक आणि कर्मचारी
यांना कायम करण्याबाबत**

(८०) * १२३८६ श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ७६६९ ला दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अपंग शाळांतील कंत्राटी शिक्षक आणि कर्मचारी यांना कायम करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या शिक्षकांना कायम करणे आणि सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षक नेमण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

चौन्डी (ता.जामखेड, जि.अहमदनगर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधण्याबाबत

- (८१) * १३११९ श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनंत गाडगीळ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चौन्डी (ता.जामखेड, जि.अहमदनगर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधण्याची योजना मंजूर असून सन २०१४-२०१५ मध्ये काही कामे टप्याटप्याने घेतली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१४ मध्ये झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून भिंतीला भेगा पडल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच सन १९९५ ते १९९८ मध्ये चौन्डी येथे विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी काही निधी अहमदनगर जिल्हा परिषदकडे शिल्लक आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी चौन्डी विकास समितीचे काही सदस्य वारंवार जिल्हा परिषदेकडे मागणी करत आहे, तरी देखील जिल्हा परिषद त्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे. सदर काम गुणवत्तेनुसार झाले आहे. संरक्षक भिंतीस तडे गेलेले नसून गिलाव्यास तडे गेले आहेत.

(३) नाही.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

वसई (पूर्व) येथील ग्रामीण भागात शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याबाबत

(८२) * १३५२१ श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (पूर्व) येथील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनुक्रमे बेलकडी, लेंडीपाडा, दहिसर, बरफपाडा, टेपाचापाडा, कारखानपाडा, साष्टीकरपाडा, बिबीपाडा, दिवेकरपाडा, उसगाव, ताडापाडा, वरठापाडा, म्हसकरपाडा, देपविली व अशा अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने वसई पंचायत समिती व गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आजवर सकारात्मक कार्यवाही व अनुकूल निर्णय घेण्यात यावा यादृष्टीने तीव्र आंदोलन करून सर्व मुलांचे वर्ग दिनांक २४ ऑगस्ट, २०१५ रोजी पंचायत समिती वसई येथे भरवले गेले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण व्यवस्थापन समितीने मागण्या करूनही शाळांवर शिक्षक पाठविण्यात आले नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने श्रमजीवी संघटनेने मा.मुख्यमंत्री यांना दिनांक १ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे, त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) निवेदन आढळून आले नाही.

(३) सद्यस्थितीत या सर्व शाळांवर अध्यापनाकरीता तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी एक शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याबाबत

(८३) * १३२७० श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबईतील काही श्रीमंत आणि इंटरनॅशनल शाळांनी गरीब मुलांना प्रवेश देण्यास नाकारले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून गरीब वर्गातील मुलांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार २५ % राखीव जागांवर प्रवेश जाहीर होऊन देखील प्रवेशास नकार देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन मराठी भाषा विद्यापीठ व मराठी भाषा भवन स्थापित करण्याबाबत

(८४) * १४३३४ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५५४ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अभ्यास करून राज्य शासनास शिफारशी सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याची उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,
- (२) असल्यास, उक्त समिती गठीत करण्यात आली आहे काय व सदरहु समितीचे कामकाज पूर्ण होऊन समितीने आपल्या शिफारशीसह शासनास अहवाल सादर केला आहे काय,

(३) असल्यास, प्रश्नोक्त बाबतीत पुढे कोणता निर्णय घेण्यात आला व कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) कार्यवाही सुरु आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगांव (मुंबई) येथील फिल्मसिटी मधील कलागरे विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक यांचेविरुद्ध कारवाई करण्याबाबत

(८५) * १४०८३ श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगांव (मुंबई) येथील फिल्मसिटी मधील कलागरे विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक श्री.शिवाजी भोसले यांचेविरुद्ध विविध राजकीय पक्ष व कामगार संघटनांनी वारंवार अनेक लेखी स्वरूपातील तक्रारी मा.सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे करूनही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिनांक २ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सहाय्यक व्यवस्थापक, कलागरे यांना इयत्ता १० वी उत्तीर्ण नसतानाही देण्यात आलेली पदोन्नती, एक्सल एंटरटेनमेंटच्या रईस चित्रपटाच्या शुटिंगसाठी जोकर मैदान भाड्याने देण्यात झालेला गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांची पोस्टात भरावयाच्या रकमेचा केलेला अपहार इत्यादी असंख्य गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सहाय्यक व्यवस्थापक, कलागरे यांचेविरोधात मा.सांस्कृतिक कार्य मंत्री व व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान किती तक्रारी प्राप्त झाल्या व त्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, सहाय्यक व्यवस्थापक, कलागरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या संबंधीत अधिका-यांच्या विरोधात शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) एकूण आठ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सहाय्यक व्यवस्थापक, कलागारे यांच्या व्यतिरिक्त महामंडळातील अन्य विभागाच्या कामकाजाबाबत देखील तक्रारी आहेत. तक्रारीत नमूद कर्मचारी महामंडळाच्या आस्थापनेवर कार्यरत असल्याने तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही महामंडळाच्या स्तरावर सुरु आहे.

(४) उपरोल्लेखित सर्वच तक्रारींबाबत तपासणी पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महामंडळ त्यांच्या स्तरावरच पुढील कार्यवाहीचे स्वरूप निश्चित करतील. या अंतर्गत महामंडळात प्रतिनियुक्तीने नियुक्त शासकीय अधिकारी जबाबदार आढळल्यास विहित कार्यपध्दतीनुसार महामंडळ शासनाकडे प्रस्ताव सादर करेल. असा प्रस्ताव महामंडळाकडून प्राप्त झाल्यासच शासन स्तरावरून कारवाई करावी लागेल. मात्र अद्याप महामंडळाच्या स्तरावर कार्यवाही सुरु असल्याने असा कोणताही प्रस्ताव अथवा वस्तुस्थिती शासनाकडे सादर करण्यात आलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्याच्या विविध भागांतून टॅकरने पुरविल्या जाणाऱ्या
दुधामध्ये भेसळ होत असल्याबाबत**

(८६) * १२९४२ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या विविध भागांतून टॅकरने पुरविल्या जाणाऱ्या दुधामध्ये भेसळ नसल्याचे स्पष्ट झाले असून दुध वितरणाच्या पातळीवरच भेसळ केली जात असल्याचा निष्कर्ष अन्न व औषध प्रशासन विभागाने काढला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगाने वितरणाच्या पातळीवर भेसळ रोखण्यासाठी, सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत दुधपट्ट्या उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) राज्यातील विविध भागातून दि.१.४.२०१३ ते ३१.७.२०१५ पर्यंत तपासण्यात आलेल्या एकुण ३२६६ दुधांच्या नमुन्यांपैकी १११ नमुने हे असुरक्षित व ६६२ नमुने कमी दर्जाचे घोषित करण्यात आले आहे.

(३) सध्या अशी योजना नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड विद्यापीठात अनेक संकुलातील कंत्राटी प्राध्यापकांना
 नियुक्ती न दिल्याबाबत**

(८७) * १३६७८ श्री.जयंत पाटील : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड विद्यापीठात अनेक संकुलातील कंत्राटी प्राध्यापकांना चार महिने उलटूनही नियुक्ती न दिल्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापक नियुक्तीसाठी आमरण उपोषण केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सत्र परिक्षा सुरु होण्यास एक महिन्याचा कालावधी उरला असतानाही बी फॉर्म, लाईफ सायन्स, आयबीटी, एम.एड. आदी संकुलातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, नांदेड विद्यापीठात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काही मागण्यासाठी उपोषण केले होते. त्या मागण्यांमध्ये एक मागणी कंत्राटी शिक्षक नेमण्याबाबतची होती. यासाठी प्राध्यापकांनी उपोषण केलेले नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**रिओ (ब्राझील) या ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी
 भारताच्या संघाला पायाभूत सुविधा देण्याबाबत**

(८८) * १३९०३ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर : सन्माननीय क्रिडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रिओ (ब्राझील) या ठिकाणी सन २०१६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताच्या संभाव्य संघामध्ये समाविष्ट असणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडुंना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने दिनांक २ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदन दिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) सदर मागणी शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील परिचारीका (नर्सिंग) महाविद्यालयातील वरिष्ठ दर्जाची रिक्त पदे असल्याबाबत

(८९) * १४२७२ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयातील वरिष्ठ दर्जाची रिक्त पदे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यास मिळावे याकरीता राज्यातील चार ठिकाणच्या नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांची रिक्त पदे सेवाजेष्ठता व अनुभवाच्या पात्रतेचा निकष डावलून विभागाकडून परीक्षा घेवून भरण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली तसेच संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) राज्यात नव्याने सुरु केलेल्या ५ परिचर्या महाविद्यालयात भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली यांच्या मानकानुसार अध्यापकीय संवर्गातील आवश्यक पदे निर्माण झाली नसल्यामुळे सदर महाविद्यालयाची मान्यता धोक्यात आली होती. या प्रयोजनार्थ शासन निर्णय, दिनांक २१/४/२०१४ च्या अन्वये अध्यापकीय संवर्गातील ४१ पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. सदर पदांचे सेवाप्रवेश नसल्यामुळे सदर पदे आयोगाच्या कक्षेतून वगळून ती पदे शैक्षणिक अर्हतेच्या अधीन राहून भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील वडांगळी परिसरात अपुरा पाऊस झाल्याने गावांना
 टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत**

(९०) * १४४२१ श्री.महादेवराव महाडिक, श्री.संजय दत्त : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील वडांगळी परिसरात अपुरा पाऊस झाल्याने परिसरातील नद्या, नाले व विहिरी कोरड्या पडल्या असून तेथील गावांना पाणीपुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या विहिरीने तळ गाठला असल्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गृहिणींना पिण्याच्या व वापरासाठीच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, तदनुषंगाने सदर गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) वडांगळी परिसरात अपुरा पाऊस झाल्याने व ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार खाजगी विहिर अधिग्रहित करून गावास पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

(३) व (४) होय, संबंधित गावास उपलब्ध पाणी पुरवठा साधनांची उप अभियंता, गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी समक्ष पाहणी केलेली आहे.

तसेच, सदर वडांगळी परिसरात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मिळसागरे पांचाळे व २४ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अंतर्गत भाग-२ वडांगळी व १३ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करून दिनांक ०४.१२.२०१५ पासून योजनेतील १० गावांना चाचणी तत्वावर पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मुद्रणालय, नागपूर.